

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळस
सन २००६-०७ या वर्षाकरिता भांडवली अंशदानाची
रु.४७७.०० लाख अखर्चित रक्कम खर्च करण्यास
मंजूरी देण्यावत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय, क्रमांक-आविम-२००६/प्र.क्र.८७/का.३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २२ ऑक्टोबर, २००७.

वाचा :-

- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक:- बियुटी-२००६/प्र.क्र.११/का.७, दिनांक १२.४.२००६.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक - आविम-२००६/प्र.क्र.८७/का.३, दि. २९.३.२००७.
- ३) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचे पत्र क्र.आविम/लेखा-३/
३१/बजेट/५९९/२००७, दि.१७.८.२००७.
- ४) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचे पत्र क्र.आविम/लेखा-३/
५८२/२००७, दि.२३.७.२००७.

प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळस सन २००६-०७ या आर्थिक वर्षाकरिता विविध बाबीकरिता उपरोक्त अ.क्र.२, दि.२९ मार्च, २००७ अन्वये रु.४७७.०० लाख एवढे भागभांडवल अंशदान मंजूर करण्यात आले असून त्यापैकी रु.४००.०० लाख एवढी तरतूद खर्च करण्यास शासनाने मंजूरी दिली होती. आता उर्वरित रु.४७७.०० लाख एवढी भागभांडवल अंशदान तरतूद अ.क्र.२ व ४ येथे नमूद केलेल्या खालील बाबीवर मंजूर करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.

शासन निर्णय : आता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळस सन २००६-०७ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या भागभांडवलातून शिल्लक राहिलेली अखर्चित रु.४७७.०० लाख (रुपये चार कोटी सत्याहत्तर लाख फक्त) एवढी रक्कम खालील बाबीवर खर्च करण्यास शासन या निर्णयान्वये मंजूरी देत आहे :-

(रु.लाखात)

अ.क्र.	तपशिल	मंजूर तरतूद
१	सन २००६-०७ मध्ये भागभांडवलातून मंजूर करावयाच्या बाबी खालीलप्रमाणे :- उघडयावरील माल सुरक्षित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म बांधणे.	१५१.००
२	नवीन कार्यालयासाठी फर्निचर खरेदी करणे.	३५.००
३	सन २००७-०८ मध्ये भागभांडवलातून मंजूर करावयाच्या प्रस्तावातील नमूद केलेल्या बाबीपैकी सन २००६-०७ च्या भागभांडवलातून खर्च करावाच्या बाबी खालीलप्रमाणे :- एकाधिकार खरेदी योग्येसाठी भांडवली अंशदान.	१०६.००
४	महामंडळाचे गोदाम बांधकाम	१७५.००
५	आदिवासी कला व संस्कृती केंद्राचे बांधकाम	१०.००
	एकूण ...	४७७.००

२. हा शासन निर्णय मागणी क्र.टी-६, ४४२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयोंचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०८-इतर सहकारी असंस्थामध्ये गुंतवणूका-इतर सहकारी संस्था (०२) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला भागभांडवली अंशदान (०२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (४४२५ ०४७२) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो सन २००६-०७ मध्ये केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा व तसा खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक तसेच शासनास सादर करावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२७७/०७ साडे दिनांक १६.१०.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००७१०२२११४३०९००१ असा आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.सा. चौधरी)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ढाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखापरिष्का), मुंबई/नागपूर.

महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

वित्त विभाग (व्यय-१४, अर्थोपाय व साडे-४) मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

अवर सचिव/क.अ. (का.१, ६ व ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.३)